

अमरावती विभागातील तदर्थ पदोन्नतीने कार्यरत नायब तहसिलदार यांची सन २०२२-२३ या निवडसूची वर्षात सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर तदर्थ पदोन्नती यापुढे चालू ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्रमांक: पदोन्न-२०२४/प्र.क्र.११४/ई-९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- २२ ऑगस्ट, २०२४.

वाचा :-

१) उप आयुक्त (महसूल), अमरावती विभाग, अमरावती यांचे पत्र क्र.आकाअ/ म.शा.४/ प्र.क्र.१५४/ २०२४, दि.१५.०५.२०२४

शासन आदेश:-

अमरावती विभागातील नायब तहसिलदार या संवर्गात यापूर्वी तदर्थ पदोन्नतीने कार्यरत असलेल्या खालील नायब तहसिलदार यांची सन २०२३-२४ या निवडसूची वर्षात विभागीय पदोन्नती समितीच्या दि.०९.०५.२०२४ च्या बैठकीतील शिफारसी व सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने सरळसेवेच्या कोट्यातील पदांवर परिच्छेद क्र.२ येथील अटीच्या अधिन राहून सध्या ज्या पदावर कार्यरत आहेत त्याच पदावर तदर्थ पदोन्नती पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहेत.

१) मंडळ अधिकारी संवर्ग:-

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचाऱ्याचे नांव	जात प्रवर्ग	शेरा
१	२	३	४	५
१	६१	श्री. व्ही. पी. हिवाळे (दिव्यांग, गट-अ)	इमाव दिव्यांग	यापूर्वी सन २०२२-२३ च्या निवडसूचीतून दिव्यांग आरक्षणानुसार देण्यात आलेली तदर्थ पदोन्नती पुढे सुरु ठेवणे.

२. सदर तदर्थ पदोन्नती नियमित कोट्यातील रिक्त पदांवर तसेच खालील अटीच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यात येत आहे:-

१) मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे दि.२५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत सा.प्र.वि./१६-ब कार्यासनाच्या दि.०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार, तसेच दि.०७.०५.२०२१ च्या शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून, त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून वरील नायब तहसिलदारांची तदर्थ पदोन्नती पुढे चालू ठेवण्यात येत आहे.

- २) दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट-अ व गट-ब पदांवर पदोन्नतीबाबत सा.प्र.वि./१६-अ यांनी दि.२०.०४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांनुसार मान्यता देण्यात येत आहे.
- ३) सदर तदर्थ पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात यापुढे चालु ठेवण्यात येत असल्याने उक्त अधिकाऱ्यांना नियमितपणाचा कोणताही हक्क असणार नाही.
- ४) तसेच भविष्यात न्यायालयीन अथवा पदोन्नतीच्या अनुषंगाने इतर काही आक्षेप निघाल्यास याची संपूर्ण जबाबदारी विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयाची राहिल.

३. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या मान्यतेच्या अधीनतेने सदर तदर्थ पदोन्नती पुढे चालु ठेवण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८२२१७५२५३४४१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रीकांत म. मोहिते)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा. उपमुख्यमंत्री (गृह), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
४. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई ३२.
६. संबंधित जिल्हाधिकारी.
७. प्रधान महालेखापाल, (लेखापरीक्षा व लेखा अनुज्ञेयता) नागपूर.
८. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
९. संबंधित अधिकारी (विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांच्यामार्फत).
१०. निवडनस्ती, कार्यासन ई-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.